

Ukraine on high alert over Crimea tensions with Russia

Kiev: Ukraine put its forces around Crimea on high alert on Thursday, as tensions soared after Moscow accused Kiev of attempting to mount armed incursions into the disputed peninsula.

Russia's FSB security service said on Wednesday it had thwarted "terrorist attacks" in Crimea this week by Ukrainian military intelligence and beaten back armed assaults, but Kiev fiercely denied the claims.

The allegations ratcheted up the heat in a feud sparked by Moscow's 2014 seizure of

the Black Sea peninsula from Ukraine and raised fears of a wider conflict.

The UN Security Council was to discuss the growing tensions later on Thursday at the request of Ukraine, a non-permanent council member. Ukraine's pro-Western President Petro Poroshenko met his top brass and ordered forces along the frontier with Crimea and across the conflict-racked east onto "high-alert level".

Russian President Vladimir Putin also met security chiefs to discuss "additional measures for ensuring security for citizens

and essential infrastructure in Crimea," the Kremlin said. "Scenarios were carefully considered for anti-terrorist security measures at the land border, in the waters and in the airspace of Crimea," it said.

Meanwhile a NATO official told AFP that the US-led military alliance was monitoring the heightened Crimea tensions with concern. The official, who asked not to be named, said that "Russia's recent military activity in Crimea is not helpful for easing tensions", and called on Moscow "to work for calm and de-escalation."

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 034, dated 20-09-2008, distinctive nos. From 165 to 170 of Flat No. C002, Panchratna Mahal CHS. Ltd., Opp. Vijaya Bank, Mangalore Road, Dombivli (E), 421 201 in the name of Mrs. Ketaki Deepak Sahasrabudhe has been reported lost/misplaced and application has been made by her to the society for issue of duplicate Share Certificate.

The Society hereby invites claims or objection (in writing) for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (Fourteen) days from the publication in notepad or otherwise as received during this period society shall be free to issue duplicate share certificate for Panchratna Mahal CHS. Ltd.

Date: 13-08-2016
Place: Dombivli
Co-op. Housing Soc. Limited
Sd/-
Hon. Secretary / Chairman

G. D. TRADING & AGENCIES LIMITED				
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2016				
Particulars	Quarter ended 30.06.2016	Quarter ended 30.06.2015	Quarter ended 30.06.2014	Quarter ended 30.06.2013
Total income from operations	10.1	0.43	0.01	0.01
Net Profit/Loss for the period	10.1	0.43	0.01	0.01
Reserves (excluding Revaluation Reserve)	10.1	0.43	0.01	0.01
Reserves (including Revaluation Reserve)	10.1	0.43	0.01	0.01

Brexit: Economists put cost of UK losing European Union single market membership at £75bn

and officials have made it clear they will not accept this arrangement unless Britain continues to make a sizeable contribution to the EU budget and also continues to allow the free movement of European workers into Britain (as Norway does).

The signals from Theresa May's government in recent weeks suggest the "Norway" option is politically impossible and that ministers are preparing to leave the single market and attempt to generate some kind of free trade agreement with the rest of the bloc. If a free trade agreement not agreed upon, the UK could fault to trading goods with the rest of the EU on minimal World Trade Organisation (WTO) rules.

The IFS estimates that retaining the market membership could be

The macroeconomic impacts of membership and access are much larger than the importance of direct budgetary issues, even relative to the UK's full EU contribution" it said. A report from the IFS published before the referendum said lower growth and extra borrowing resulting from the shock of a Leave vote could knock a £20bn to £40bn hole in the Government's finances by 2020, potentially extending government austerity policies into the next decade.

This modelling exercise was also based on the post-Brexit vote short-term economic forecasts from NIESR. "From an economic point of view we still face some very big choices in terms of our future relationship with the EU" said Ian Mitchell, a research associate of the IFS in the new report.

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED

CIN : L31909MH1983PLC220457
G-17 Bharat Industrial Estate, T. J. Road, Sewree (w), Mumbai - 400015.
Phone No.: 022-24124540, FAX: 022-24149659
Email: kusam_meco@vsnl.net, Website: www.kusamelectrical.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2016

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2016	Quarter ended 30.06.2015	Year ended 31.03.2016
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations (Net)	7,090.16	7,656.33	33,254.69
2	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	359.35	(524.05)	50.18
3	Net Profit / (Loss) for the period after tax	359.35	(524.05)	50.18

MACK TRADING COMPANY LIMITED

REGD. OFF: 5-C, Sindhu House, 3rd Floor, Nanabhai Lane, Flora Fountain, Fort, Mumbai- 400 001.
CIN NO. : L51900MH1980PLC022532 Tel.: 2204 7644 / 2204 7404
Fax : 2286 5638 Email: info@macktradingcompany.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2016

UNITED VAN DER HORST LIMITED

Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Talaja, Navi Mumbai - 410 208
phone: 022-27412728 (10 Lines) Fax: +91 22 27412725 / 27410308
Email:sales@uvdhl.com website: www.uvdhl.com CIN: L99999MH1978PLC044151

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2016

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2016	Year ended 31.03.2016	Quarter ended 30.06.2015
1	Total income from operation (net)	33.36	31.25	147.19
2	Net Profit / (loss) from ordinary activities after tax	(40.25)	26.59	8.41
3	Net Profit / (loss) for the period after tax (after Extraordinary items)	(40.25)	26.59	8.41
4	Equity Share Capital	399.49	399.49	399.49
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	(385.04)	-
6	Earnings Per Share (before extraordinary items) (of Re. 10/- each)	(1.01)	0.67	0.21
	Basic	(1.01)	0.67	0.21
	Diluted	(1.01)	0.67	0.21
7	Earnings Per share (after extraordinary items) (of Re. 10/- each)	(1.01)	0.67	0.21
	Basic	(1.01)	0.67	0.21
	Diluted	(1.01)	0.67	0.21

Note: The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For United Van Der Horst Limited
Sd/-
Indepalsingh Sabharwal
Chairman & Managing Director
DIN: 00359315

Place: Navi Mumbai
Date: 12th August 2016

COMFORT COMMODITY LIMITED

DALAL STREET INVESTMENTS LIMITED

Regd. Off: Vahru Smriti Apartment, 425/35, TMV Colony, Gurgaon, Haryana-122001
Mumbai Office: 8C, Sindhu House, Nanabhai Lane, Flora Fountain, Fort, Mumbai-400001
Tel: 22024555 Email: info@dalalstreetinvestments.com
CIN No: L65909PN1977PLC141282

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2016

PARTICULARS	Quarter ended 30.06.2016	Quarter ended 30.06.2015	Quarter ended 30.06.2014	31st March 2016
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations/net	2.16	34.27	2.59	75.90
Net Profit/Loss from ordinary activities after tax	(18.13)	(191.07)	(17.36)	(205.93)
Net Profit/Loss for the period after tax (after Extraordinary items)	(18.13)	(191.07)	(17.36)	(205.93)
Equity Share Capital	31.51	31.51	31.51	31.51
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
Earnings per share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	(5.75)	(60.64)	(5.51)	(65.35)
Basic	(5.75)	(60.64)	(5.51)	(65.35)
Diluted	(5.75)	(60.64)	(5.51)	(65.35)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchanges under Regulation-33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites.

Company's website: www.dalalstreetinvestments.com
BSE Limited: www.bseindia.com

Note: (1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were there after approved by the Board of Directors of the company at their respective meetings held on 12th August 2016.

(2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed a limited review of the financial results of Dalal Street Investments limited for the quarter ended 30th June, 2016. There are no qualifications in the limited review report issued for the said period.

For and on behalf of the Board of Dalal Street Investments Ltd
Sd/-
(Pavankumar Sanwarwal)
Director

Place: Mumbai
Date: 12/08/2016

ODYSSEY CORPORATION LIMITED

L67190MH1985PLC085403
Regd Off: Shop No. 2, Hemu Canteen, Dadabhai Road,
Mumbai - 400005

कुडवली एमआयडीसीमधील बलवीर कंपनीमध्ये स्फोट

मुरबाड ति १२ : मुरबाड-कुवली या दोन्ही एमआरसीमधील फुलत कारखान्या कामगारांनी मृत्यू मालिका सुरू झाली असून या मजदूर मार्याच्या केंद्रीकृत स्थळाने तेजीस आल्या आहेत.

२४० केंद्राव्याप्ये २४४

केंद्रा सुरू असून या कंपन्यांनी अशींना फुलत बदलून मजदूरसंत प्रॉडमस उत्पन्न सुरू केले आहे. येथे कामगार महिला पुरत मांड्या प्रमाणात काम करत आहेत.त्यांना कारखान्यात कोणत्याही प्रकारच्या मजदूरी सुविधा देत मजदूर अवैध आहे.व्याविक पातिसांना घटनेची खबर कोणी मातमाला चालतंकी द्यावी.परंतु मजदूरचे पोमस देत करग्यासाही मुरबाड पातिसांना डॉक्टरींनी मरत घडत दिव्याने पातिसांना बलांग केवनीच्या मालत चालत मुरबाडगारचे वाव्यात गुन्हा दाखल केले असून त्यांना अकरा करग्यास ठारलेत आहे. कामगार, पालत, मोजर, टेंकेदार, कामगार घेह सेव उत्त भारतीय हिंदी भाषीक असल्याने मजदूर कामगारांची कारवाई राख्ययासात कामगार आयुक्त, काराखाने

उल्हासनगरमध्ये २१ लाखांची जबरी चोरी

[illegible]

·BINAYAK TEX PROCESSORS LIMITED
CIN-17110MH1983PLC030245
SCRIP CODE: 523954
Regd. Off: 384/ M 5TH FLOOR, KALBADEVI ROAD, DHASOLKARWADI, MUMBAI- 400002
Email id- btpl investors@gmail.com ph: 022-22069462
EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED
30TH JUNE 2016 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ending 30.06.2016	Year to date Figures/ Previous Year ending	Corresponding 3 months ended in the previous year
Total income from operations (net)	4854.31	18342.91	4483.77
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	92.79	345.07	67.76
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	92.79	345.07	67.76

पूरा धारा (Total)		71.13	71.13	71.13
	संपर्क विभागी	संपर्क बां	मागील संपर्क	
			संपर्क विभागी	
तपस्वी	30.06.2016	31.03.2016	30.06.2016	
	अन्य संपर्क विभागी	अन्य संपर्क विभागी	अन्य संपर्क विभागी	
कार्यक्रमानुसार (संपर्क विभागी)	30.06.2016	31.03.2016	30.06.2016	

[illegible][illegible]

केबीएस इंडिया लिमिटेड
सी.आय.एन.-एल54900/एएच99/सीएलसी039094
नोडल/कृत कार्यालय: 402, 401मंजु हाउस, 400, मल्लिकार्जुन मार्टल रोड, कोट, मुंबई-400009
दूर.क्र.: 022-80362626/80362629, फैक्स: 022-80362646, ई-मेल: kbs@kbs.co.in
वेबसाईट: www.kbs.co.in

३० जून, २०१६ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल
